

भारतीय रिझर्व बँक

Reserve Bank of India

बनावट नोटा ओळखणे (Detection of Forged Notes)

प्रस्तावना

भारतीय रिझर्व बँक ही भारताची केंद्रीय बँक आहे. ही बँक केंद्र सरकार व राज्य सरकारे याची सहायी रुपांची सर्व वित्तीय व्यवस्था बघते. तसेच सर्व बँकांनी पत्र पुरवणे नियंत्रण ही करते. ही देशाची बँक आहे. अन्य बँकांनी बँक आहे. वित्त पुरवणा व पारकीय चलन नियंत्रण इत्यादी कामे सुद्धा ही बँक करते.

सर्वात महत्वाचे काम पृष्ठाजे चलनपुरवठा. भारतीय रिझर्व बँक देशासाठी लागणारे सर्व चलन; नाणी व नवीन पुरवण्याचे काम करते. भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 (R.B.I. Act 1934) नुसार नोटा चलनात आणण्यानन्द सर्वाधिकार (Monopoly) भारतीय रिझर्व बँक कडे आहेत. देशभरात रिझर्व बँकेच्या 18 शाखा व 4300 नद्य वर पुढ्रा तिजोऱ्यां (Currency Chests) द्वारा चलनी नोटा वितरीत केल्या जातात.

देशातील सर्व लोकांना ख-या नोटांची वैशिष्ट्ये माहीत असणे आवश्यक आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्यक्कान ख-या नोटा व बनावट नोटां मधील नेप्हक फरक जाणून घेणे अगत्याचे आहे. आणण कॅश मध्ये काम करीत असाऱ्या तर आपली जुबाबद्यारी अधिकच वाढली आहे.

यासाठी ख-या चलनी नोटांच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास कायला हवा.

चलनी नोटेचे महत्वाचे दोन घटका आहेत :

1. कागद व

2. छापाई

ह्या दोन मूलभूत घटकांच्या आधारे ख-या व बनावट नोटांमधील फरक ओळखता येतो.

कागद :

चलनी नोट एका विशेष प्रकारच्या कागदवर छापली जाते. हा कागद कपास तंतुं पासून (Cotton rags) बनविला जातो. भारतात होशंगाबाद येथे असा कागद बनविण्याचा कारखाना आहे. ह्या कागदमुळे ख-या मध्ये कर्कर्की असा आवाज (Crackling sound) येतो. हा कागद आयात सुद्धा केला जातो.

काढी खास वैशिष्ट्ये हा कागद तयार करतानाच त्यात अंतर्भूत केली जातात. उद्य. सिक्युरिटी ध्रूव, थर्डिंग्स ऑफिकल फ्रायबर, इत्यादी.

छपाई

गुणगुवकणे, सुस्पष्ट अशा रंगसंगतीने व अद्यावत अशा तंत्राने नोटा व्यपत्त्या जातात. उठावदार छपाई (used printing) व लैंटेंट (Latent) छपाई पद्धत सुद्धा वापरली जाते. तिची नवकल करता येत नाही.

भरतात चार ठिकाणी नोटा छापण्याच्या प्रेस आहेत 1) नासिक 2) देवास (मध्य प्रदेश) 3) मैसूर 4) मालयोणी (कोलकाता).

भरत नार ठिकाणी नाणी बनविण्याच्या टाकराळी (Mills) आहेत : 1) मुंबई 2) हैदराबाद 3) कोलकाता व 4) नोंदवा (दिल्ली).

ख-या नोटेतील सुरक्षात्पक वैशिष्ट्ये (Security Features in Genuine Note) :

नोंदवा नोटमध्ये अनेक उघड तसेच गुप्त वैशिष्ट्ये (overt & covert features) कागद बनवताना तुर काही नोट नोंदवण्या अंतर्भूत केलेली आहेत.

1. नोंदच्या कागदाच्या आवाज - खरी नोट कर्कर्कर आवाज (crackling sound) करते - बनावट नाही.
2. डिझाईन व रंग - ख-या नोटेवरची डिझाईन सुस्पष्ट, कोरीव, रेखीव असते - बनावट नोट अस्पष्ट, व धूसर असते.
* तसेच रंग पक्का व उठावदार असतो. बनावट नोट फिकट असते.
3. गुळगुळीत पणा - खरी नोट किंचित खडबडीत असते - बनावट नोट साध्या कागदावर रंगोत झेऱूक्स काळल्यामुळे एकतर जास्त गुळगुळीत तरी असते अथवा दोन कागद एकमेकाम चिकटवून तयार केल्यामुळे अति खडबडीत व जाडसर असते.
4. नोंदवरील क्रमांक (Numbers) : नोटेवरील क्रमांक सहा आकडी असून त्याआधी अद्यारांकित सीरीज असते (alpha numerical prefix series)
 - * क्रमांकाच्या रंग पक्का लाल असतो.
 - * क्रमांक एकाच रेषेत असतात (perfect alignment)
 - * अल्ट्राल्योलेट लॅप खाली चमकतात
5. वॉटर मार्क - (Watermark)

वॉटर मार्क इत्या बाजूस पांढ-या जागेवर महात्मा गांधी अथवा अशोकसंभाना वॉटर मार्क असतो. प्रकाशकांनोट धरली असता तो दिसतो. जास्त सुस्पष्टता असते.

12. अल्ट्राव्हायोलेट लॅप टेस्ट (Ultra-violet Lamp Test)

अल्ट्राव्हायोलेट लॅप खाली नोट धरली असता - अतिनील प्रकाशात नोटेचे नंबर चमकतात तसेच संपूर्ण नोटभर रुपकणारे अनेक रंगीत काण (coloured optical fibres) दिसतात.

13. रुग्ण अदलणारी शाई (optically variable ink)

एड इन्डियर आणि शशी रुपयाच्या नवीन नोटवरील 1000 व 500 चे हिरव्या रंगाचे आकडे नोट तिरकी करून अवैक्षण निळे दिसतात. ही अत्यंत महत्वाची कसोटी आहे.

14. दोन रंगाचे क्रमांक

सुन R. 1000 च्या नोटवरील क्रमांकाचे आकडे डावीकडे खाली लाल व उजवी कडे वर निळया रंगावे आहेत.

वर्गीन सर्व गोपीर्णीचा बारकाइने अभ्यास केल्यास आपल्या हातात घनावट नोट पडताच आपण तात्काळ ती आंकड्यावू शकाल. चलनातून सर्व घनावट नोटा हुडकून वाढणे हे आपणा सर्वांचे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, धन्यवाद.

प्रकाशन : श्री डॉ. एन. डंगर,
प्रशायक महाप्रधान,
भारतीय रिझर्व बँक, नवी मुंबई, द्वारा वितरित